

**उल्हासनगर महानगरपालिका**

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/31/2023

दिनांक : 25/04/2023

**सादर**


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35BI020889000 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. राजु गोरधनदास इसरानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 280 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. हिरुमती भोरामल सुग्नानी रा- साई पार्क सोसायटी 8 वा मजला, फ्लॅट नं. 801 पोरशन उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 25/04/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300007646) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी हिरुमती भोरामल सुग्नानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.


- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. राजु ऊर्फ राजकुमार गोरधनदास इसरानी (लिहून देणार) श्री/श्रीम. विजय दसुमल कटारीया/पलक विजय कटारीया (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 15/332 दिनांक: 08/08/2022)
- 3) श्री/श्रीम. विजय दसुमल कटारीया/पलक विजय कटारीया (लिहून देणार) श्री/श्रीम. हिरुमती भोरामल सुग्नानी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 08/171 दिनांक: 21/04/2023)
- 4) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 08/174 दिनांक: 21/04/2023)
- 5) दिनांक 23/04/2023 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.


  
(अविनाश महाले)  
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 35BI020889000 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. हिरुमती भोरामल सुग्नानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

  
(नारायण कुड्या)  
कर निरीक्षक

|                              |                                                                                      |
|------------------------------|--------------------------------------------------------------------------------------|
| Change of Name R. V. Charges |                                                                                      |
| Paid Rs.                     | 600/-                                                                                |
| Receipt No.                  | 123456789                                                                            |
| Date                         | 25/04/2023                                                                           |
| Sign                         |  |

  
(मनोज गोकुलानी)  
उप कर निर्धारक व संकलक

  
(जेठानंद कर्मचंदानी)  
कर निर्धारक व संकलक



**उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग**  
**ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.**

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र  
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra  
 Tel No:- 95251-2720116 /123 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/31/2023

Date- 25 /04/2023

Token No. 41202300007646

Sr. No. 35/1571

To,

**SMT. HEERUMATI BHORAMAL SUGNANI**

Sai Park Soc. 8<sup>th</sup> Floor Flat No. 801 (Portion)

Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property  
 Bearing Sr. No. 35/1571 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 25/04/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Raju Gordhandas Israni** Under Ward No. 35 Property No. 35BI020889000 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

|     |                                                                             |            |                |
|-----|-----------------------------------------------------------------------------|------------|----------------|
| 1.  | Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance         | No: -----  | Dt: -----      |
| 2.  | Conveyance Deed [CD]                                                        | No: -----  | Dt: -----      |
| 3.  | Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar                    | No: -----  | Dt: -----      |
| 4.  | Partition deed Registered With Registrar of Assurance                       | No: -----  | Dt: -----      |
| 5.  | Gift deed Registered With Registrar of Assurance                            | No: -----  | Dt: -----      |
| 6.  | Heirship Certificate                                                        | No: -----  | Dt: -----      |
| 7.  | Release deed Registered With Registrar of Assurance                         | No: -----  | Dt: -----      |
| 8.  | Will Registered With Registrar of Assurance                                 | No: -----  | Dt: -----      |
| 9.  | Lease Deed Registered With Registrar of Assurance                           | No: -----  | Dt: -----      |
| 10. | Possession Letter                                                           | No: -----  | Dt: -----      |
| 11. | Indemnity bond/ Possession Letter/Affidavit                                 | No: 08/174 | Dt: 21/04/2023 |
| 12. | Objection Notice published in th News paper Namely <b>Town Darshan</b>      | No: -----  | Dt: 23/04/2023 |
| 13. | Unregistered Instrument attested by Notary Namely <b>GIFT DEED</b>          | No: -----  | Dt: -----      |
| 14. | Applicant Pratgyaptra                                                       | No: -----  | Dt: -----      |
| 15. | Unregistered Instrument attested by Notary Namely <b>AGRREMENT FOR SALE</b> | No: 15/332 | Dt: 08/08/2022 |

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

Assessor & collector of Taxes  
 Ulhasnagar Municipal Corporation



5/10/23

